

VISTAAR FINANCE
Vistaar Financial Services Pvt Ltd
CIN: U67120KA1997P009126
Address: Plot No 59 & 60 - 22, 2nd Cross, 29th Main, BTM Layout, 2nd Stage, Bengaluru - 560076

Statement of Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months Ended 31 December 2024 (Rs. in Lakhs)

Particulars	Quarter ended 31 December 2024		Nine Months ended 31 December 2024		Year ended 31 March 2024 Audited
	Unaudited	Audited	Unaudited	Audited	
1 Total Income from Operations	23,590	18,246	65,968	50,793	68,432
2 Net Profit for the period (before Tax, Exceptional and Extraordinary Items)	7,558	5,970	20,157	14,353	19,575
3 Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	7,558	5,970	20,157	14,353	19,575
4 Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	5,561	4,428	14,966	10,303	14,710
5 Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/Loss for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	5,027	4,318	14,104	10,273	14,372
6 Paid-up equity share capital (including Class A Equity share capital) (Face value of the share is Rs. 10 each)	8,105	7,895	8,105	7,895	7,895
7 Reserves excluding Revaluation Reserves	1,46,737	1,24,641	1,46,737	1,24,641	1,28,741
8 Securities Premium Account	75,586	72,439	75,586	72,439	72,541
9 Net worth	1,54,857	1,32,635	1,54,857	1,32,635	1,36,765
10 Paid up debt capital/ Outstanding debt	3,31,438	2,51,404	3,31,438	2,51,404	2,88,193
11 Outstanding redeemable preference shares	Nil	Nil	Nil	Nil	Nil
12 Debt Equity Ratio	2.14	1.90	2.14	1.90	2.11
13 Earnings Per Share (EPS)					
- Basic	6.76	5.49	18.19	13.47	18.69
- Diluted	6.65	5.28	17.89	12.97	18.00
14 Capital redemption reserve	Nil	Nil	Nil	Nil	Nil
15 Debenture redemption reserve	Nil	Nil	Nil	Nil	Nil

Notes: 1 The above is an extract of the detailed form of results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full form of the financial results are available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entity (URL: <http://www.vistaarfinance.com/investors.php>).
2 For the other line items referred in Regulation 52(4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, the full form of the financial results are available on the website of the Stock Exchange(s) and can be accessed on the URL: <http://www.vistaarfinance.com/investors.php>.
3 The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of Vistaar Financial Services Private Limited (the Company) at its meetings held on 11 February 2025 and 12 February 2025 respectively.
4 The Standalone financial results of the Company together with the results for the comparative reporting periods have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in the Indian Accounting Standards (IND AS) 34 'Interim Financial Reporting' as prescribed under section 133 of the Companies Act, 2013 (the 'Act') read with relevant rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India and in compliance with Regulation 52 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended (the 'SEBI Listing Regulations'). Any application guidance /clarification /directions issued by Reserve Bank of India (RBI) or other regulators are implemented as and when they are issued /applicable.
For and on behalf of the Board of Directors
Ajit Sahu, Managing Director and CEO
DIN: 051022095

VERTOZ
(Formerly known as Vertec Advertising Limited)
Registered & Corporate Office: 602, Anar Nirmal Colony, Opp. Johnson & Johnson, LBS Marg, Mulund (West), Mumbai, Maharashtra, India - 400 080
Corporate Identity Number: L74102MH2012PLC226823
Tel: +91 22 6142 6000, Website: www.vertoz.com, Email: corporate@vertoz.com

VERTOZ LIMITED
(Formerly known as Vertec Advertising Limited)
Registered & Corporate Office: 602, Anar Nirmal Colony, Opp. Johnson & Johnson, LBS Marg, Mulund (West), Mumbai, Maharashtra, India - 400 080
Corporate Identity Number: L74102MH2012PLC226823
Tel: +91 22 6142 6000, Website: www.vertoz.com, Email: corporate@vertoz.com

Extract of Consolidated Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months Ended 31 December 2024 (Rs. in Lakhs except for EPS)

Sl. No.	Particulars	Quarter ended		Nine Months ended		Year Ended
		31-12-2024	30-09-2024	31-12-2023	31-12-2023	
1	Total Revenue from operations	6,119.94	6,364.75	5,523.01	19,091.94	12,480.43
2	Net Profit/(Loss) for the period (before tax and Exceptional Items)	797.04	708.00	476.10	2,089.40	1,388.22
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	797.04	708.00	476.10	2,089.40	1,388.22
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after tax and Exceptional and/or Extraordinary Items)	735.11	490.71	1,963.57	1,318.06	1,811.76
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	747.75	651.84	454.80	2,001.36	1,353.88
6	Equity Share Capital	8,520.00	8,520.00	1,687.37	8,520.00	1,687.37
7	Other Equity for the year	-	-	-	-	11,833.50
8	Net Worth	0.09	0.08	2.84	0.23	8.30
9	(Nil/ Diluted) (€)	0.09	0.08	2.84	0.23	8.30

Notes: 1 The Standalone Financial Results are available under the Investors section of our website at <http://www.vertoz.com> and under the Financial Results & Corporate section of www.vertoz.com. Key Standalone Financial Information is as under:
(Rs. in Lakhs)
Sl. No. Particulars Quarter ended 31-12-2024 30-09-2024 31-12-2023 31-12-2023 31-12-2023 31-03-2024
1 Total Revenue from operations 6,119.94 6,364.75 5,523.01 19,091.94 12,480.43 15,536.64
2 Net Profit/(Loss) for the period (before tax and Exceptional Items) 797.04 708.00 476.10 2,089.40 1,388.22 1,584.33
3 Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items) 797.04 708.00 476.10 2,089.40 1,388.22 1,584.33
4 Net Profit/(Loss) for the period after tax (after tax and Exceptional and/or Extraordinary Items) 735.11 490.71 1,963.57 1,318.06 1,811.76
5 Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)) 747.75 651.84 454.80 2,001.36 1,353.88
6 Paid-up Equity Share Capital 8,520.00 8,520.00 1,687.37 8,520.00 1,687.37
7 Other Equity for the year - - - - 11,833.50
8 Net Worth 0.09 0.08 2.84 0.23 8.30
9 (Nil/ Diluted) (€) 0.09 0.08 2.84 0.23 8.30

For Vertoz Limited
Ajit Sahu, Managing Director and CEO
DIN: 051022095

CONNECT BROADBAND
QUADRANT TELEVENTURES LIMITED
CIN: L00000MH1946PL197474
Regd Office: Flat no. 8, B-Type, Sadafull Building, Trunaji Park, Gurusahani Nagar, MID, CIDCO, Aurangabad - 431001 (Maharashtra)
Corporate Office: B-71, Phase VII, Industrial Area, Mohali (Punjab) - 160055, India | Tel: 0172-5090000
Email: secretariat@infocconnect.com, Website: www.connectbroadband.in

Statement of Unaudited Financial Results for the Quarter & Nine Months ended December 31, 2024 (Rs. in Lakhs)

Particulars	Quarter ended		Nine Months ended		Previous Year
	31.12.2024	30.09.2024	31.12.2023	31.12.2023	
Total income from operations	5,833.47	5,880.86	6,493.77	18,024.25	20,475.39
Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	(2,965.19)	(3,233.82)	(2,763.47)	(8,208.72)	(8,214.08)
Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(16,497.01)	(3,233.82)	(2,763.47)	(22,740.54)	(8,214.08)
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(16,490.81)	(3,230.26)	(2,742.75)	(22,740.75)	(11,368.89)
Equity Share Capital (Face value of Rs. 1/- each)	6,122.60	6,122.60	6,122.60	6,122.60	6,122.60
Reserves (excluding Revaluation Reserves as shown in the Balance Sheet of previous year)	-	-	-	-	(256,002.01)
Basic and Diluted Earnings Per Share (EPS) (₹)	(2.69)	(0.53)	(0.45)	(3.71)	(1.34)

Notes: The above is an extract of the detailed form of Financial Results with the Stock Exchanges under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full form of the Financial Results are available on the Stock Exchange website (www.bsindia.com) and the Company's website (www.connectbroadband.in).
By Order of the Board
For QUADRANT TELEVENTURES LIMITED
Dinesh Ashokrao Kadam
Whole Time Director
(DIN: 06822276)
Date: 12 February 2025
Place of Signing: Aurangabad

NMDC Steel Limited
CIN: U67120KA1997P009126
Address: Plot No 59 & 60 - 22, 2nd Cross, 29th Main, BTM Layout, 2nd Stage, Bengaluru - 560076

CONTRACTS DEPARTMENT- OPEN TENDER ENQUIRY
NMDC STEEL LIMITED, A Public Sector Company under Ministry of Steel, Govt. of India, invites Online bids from experienced domestic bidders invited sealed tenders in two bid system for the following tender enquiry with start and end date as below for 3.0 MTPA Integrated Steel Plant at Nagarnagar, near Jagadpur, Chhattisgarh state.
Name of Work: Development of the area near MRSS for storage of electrical cables
Tender No & Date: NSL/Contracts/CON/541/ Yard of electrical Cable/2024/547 Dated 13.02.2025
Last date & Time for submission of offers: 06.03.2025 by 02.30 PM
The detailed NIT and Bid documents can be viewed and/or downloaded from NMDC website <http://www.nmdc.co.in> and Central Public Procurement portal (CPP/CPRE) <http://www.procurement.gov.in> respectively.
The bidders, on regular basis are required to visit the NMDC's website / CPP Portal websites for corrigendum, if any, at a future date.
For further clarification, please contact the following (Contract) Email: nslcontracts@nmdc.co.in or nmdc.co.in, gajendra.sethi@nmdc.co.in (HOD/Contracts) or nmdc@nmdc.co.in (NMDC STEEL LIMITED)

FORM B PUBLIC NOTICE (Regulation 12 of the Insolvency and Bankruptcy Code of India (Liquidation Process) Regulations, 2016) FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF ANTS CONSULTING & SERVICES PRIVATE LIMITED

Sl. No.	PARTICULARS	DETAILS
1	Name of corporate debtor	ANTS CONSULTING & SERVICES PRIVATE LIMITED
2	Date of incorporation of corporate debtor	11/05/2010
3	Authority under which corporate debtor is incorporated / registered	ROC Bangalore
4	Corporate Identity No / Limited Liability Identification No of corporate debtor	U71406KA2010PTC054503
5	Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor	ANTS SKILL VASHTI, NO. 371, YASHAS COMPLEX B FLOOR, SINDRI, VASHTI HOURLY, MAIN ROAD, BANGALORE, BANGALORE, Karnataka, India-560068.
6	Date of closure of Insolvency Resolution Process	10/02/2025
7	Name and registration number of the Liquidator	SSARVI Resolution Services LLP (CIN: U02202KA2022LPC2350008)
8	Address and email of the liquidator as registered with the Board	ANR 8910, SEEL Tech Park, Sector 30A, Opus Vash Railway Station, Vashi, Navi Mumbai - 401073 Email: ssarvi_resolution@gmail.com
9	Address and email to be used for correspondence with the liquidator	ANR 8910, SEEL Tech Park, Sector 30 A, Opus Vash Railway Station, Vashi, Navi Mumbai - 401073 Website: www.ssarvi.com Email: antsconsulting@srj@gmail.com
11	Last date for submission of claims	12/02/2025

Notice is hereby given that the Tribunal Bangalore Bench has ordered the commencement of the liquidation of ANTS CONSULTING & SERVICES PRIVATE LIMITED on 10/02/2025 and the order was also recorded in the public domain. The stakeholders of ANTS CONSULTING & SERVICES PRIVATE LIMITED are hereby called upon to submit their claims with proof or before 12/02/2025, to the liquidator at the address mentioned against their name in the above table.
The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit their claims with proof by post or by electronic means.
Submission of false or misleading proof of claim shall attract penalties.
In case a stakeholder does not submit its claims during the liquidation process, the claims submitted by such a stakeholder during the corporate insolvency resolution process under the Insolvency and Bankruptcy Code of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016, shall be deemed to be submitted under section 33.
Sd/- SSARVI Resolution Services LLP
Through its partner and Authorized Signatory Mr. Prashant Jain
Registration No: 89B1144081022-2350008
Liquidator
Date: 12/02/2025
Place: Mumbai
In the name of ANTS CONSULTING AND SERVICES PRIVATE LIMITED
AFA WE 33/14/2025, 2025

PRESIDENT
SCHNEIDER ELECTRIC PRESIDENT SYSTEMS LIMITED
Registered Office: 50/1, KIADB Industrial Area Attibele, Bangalore Rural, Bangalore - 562127, Karnataka, India
Corporate Office: BGR7, H Floor, Sy. No. 63/3B, Gorigerveri Village Bidarahalli, Whitefield Hoskote Road, Bengaluru - 560115, Karnataka, India
Phone: +91 8067886300, +91 804554 0000, CIN: L32109KA1984PLC079103
Website: www.schneiderelectricpresident.com; E-mail: companysecretary@se.com

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED ON DECEMBER 31, 2024

The above-stated financial results were reviewed by Audit and Risk Management Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 12 February, 2025.
The Results along with Limited Review Report have been posted on the Company's Website at <https://www.schneiderelectricpresident.com/investors/annual-reports-financials.html> and can be accessed by scanning the QR Code.

For and on behalf of Board of Directors of Schneider Electric President Systems Limited
Sd/-
Anuj Kudesia
Managing Director
DIN: 10629156

Place: Bengaluru
Date: 12 February, 2025

Life is On Schneider Electric

Note: The above information is in accordance with Regulation 33 read with Regulation 47(7) of the SEBI (Listing Obligation & Disclosure Requirements) Regulations, 2015.

GUJARAT INDUSTRIES POWER CO. LTD.
Regd. Office: P.O.: Ranoli - 391 350, Dist.: Vadodra (Gujarat)
Tel. No.: 0265 - 232768, Fax No.: 0265 2320029
Email: investors@gipcl.com, Website: www.gipcl.com
CIN: L39999GJ1985PLC007868

NOTICE FOR THE ATTENTION OF MEMBERS OF THE COMPANY

The Members of the Company are hereby informed that a Postal Ballot Notice, seeking Members' consent on the resolutions set out in the said Notice has been sent electronically to the Members whose e-mail address is registered with the Company/MUG Intime India Private Limited (Formerly known as Link Intime India Private Limited), Company's Registrar and Transfer Agent (RTA) (Depositary Participant(s)), as on Friday, the 07 February, 2025 i.e. the Cut-off Date. The Company has completed electronic dispatch of the Postal Ballot Notice on Wednesday, 12 February, 2025.
The Postal Ballot Notice is available on the Company's website at www.gipcl.com and on the website of the Stock Exchanges, i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited (www.bseindia.com and www.nseindia.com), respectively and on the website of Central Depository Services (India) Limited (CDSL) at www.cdsindia.com. Members who do not receive the Postal Ballot Notice may download it from any of the above-mentioned websites or may approach the Company for the same.
The documents referred to in the Postal Ballot Notice are available for inspection and Members seeking to inspect such documents can send an e-mail to investors@gipcl.com.
Instructions For E-voting:
In accordance with the applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs, the Company is providing to its Members the facility to exercise their right to vote on the resolutions proposed in the said Postal Ballot Notice only by electronic means (e-voting). The Communication of the assent or dissent of the members would take place through remote e-voting process only. The Company has engaged the services of Central Depository Services India Limited as the agency to provide e-voting facility. Members may cast their votes during the period mentioned herein below:
Commencement of e-voting : 09:00 a.m. on Thursday, February 13, 2025
End of e-voting : 05:00 p.m. on Friday, March 14, 2025
E-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the e-voting module shall be forthwith deactivated by CDSL upon expiry of the aforesaid period.
Manner of e-voting by members holding shares in dematerialized mode, physical mode and Members who have not registered their user ID and password has been provided in the Postal Ballot Notice. The manner in which person who have forgotten the User ID and Password, can obtain/generate the same, has also been provided in the said Notice.
A person, whose name is recorded in the Register of Members/ List of Beneficial Owners as on the Cut-off Date shall only be considered eligible for the purpose of e-voting. Voting rights of the Members / Beneficial Owners (in case of electronic shareholding) shall be in proportion to his / her shareholding in the paid-up equity share capital of the Company as on Cut-off Date. A person who becomes a Member after the Cut-off Date should treat this Notice for information purpose only.
The resolutions, if approved, shall be deemed to have been passed on the last date of e-voting i.e. Friday, March 14, 2025. The results of e-voting will be announced within two working days of the end of the e-voting period and will be displayed on the Company's website at www.gipcl.com and communicated to the Stock Exchanges, NSDL and CDSL. The Company will also display the results of the Postal Ballot at its Registered Office.
All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Davi, Sr. Manager, Central Depository Services (India) Limited, A Wing, 25 Floor, Marathon Exchange, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Panel (East), Mumbai - 400013. E-mail: helpdesk.evoting@cdsindia.com, Contact on toll free No. 1800 22 55 33.
For Gujarat Industries Power Company Limited
Sd/-
CS Shalin Patel
Date: 12.02.2025
Company Secretary & Compliance Officer

Nirmitee Robotics India Limited
CIN: L74999MH2016PLC284731
Registered Address: C/o Vitthala Healthcare and Research Private Limited, D/372, Kings, MIDC, Nagpur, Maharashtra-440028 India. Tel: +91 9422898972
E-Mail: info@nirmiteerobotics.com, Website: www.nirmiteerobotics.com

NOTICE TO MEMBERS OF NIRMITEE ROBOTICS INDIA LIMITED REGARDING EXTRAORDINARY GENERAL MEETING AND INFORMATION ON REMOTE E-VOTING

1. NOTICE is hereby given that the Extraordinary General Meeting ("EGM") of Nirmitee Robotics India Limited ("the Company") will be held on Monday, 10th March, 2025 at 12:00 PM at the registered office of the Company situated at C/o Vitthala Healthcare and Research Private Limited, D/372, Kings, MIDC, Nagpur, Maharashtra-440028 India. In compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("LODR Regulations"), read with the General Circulars / Notifications issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and SEBI (collectively referred to as "applicable circulars"), to transmit the business set out in the notice calling the EGM dated 07 February, 2025.
2. Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended) and Regulation 44 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended), and applicable MCA Circulars shall be made available at the meeting and the members who have cast their vote in respect of the business to be transacted at the EGM.
3. Notice of EGM has been sent on 7th February, 2025 only through electronic mode to those Shareholders whose email IDs are registered with the Company/Depositories/Depository Participants (DPs) and appearing on Friday, 7th February, 2025.
4. Shareholders may note that notice of EGM along with instructions for e-voting are also available on the Company's website <https://www.nirmiteerobotics.com/notice-of-general-meeting/> and on the website of stock exchange at <https://www.startupspose.com/index.html>.
5. A person, whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date, i.e. Monday, 30th March, 2025 only shall be entitled to avail the facility of remote e-voting through ballot form / polling paper or EGM.
6. The Company is providing to its members facility to exercise their right to vote on resolutions proposed to be passed at the EGM by electronic means ("e-voting"). The Company has engaged the services of Big Share Services Private Limited to facilitate e-voting. Members may cast their votes remotely, using the electronic voting system available on the website of Big Share Services Private Limited (Agency for providing the remote e-voting facility) i.e. <https://www.bigshareonline.com>.
7. The facility for voting through polling paper shall be made available at the meeting and the members attending the meeting who have not cast their vote by remote e-voting shall be able to vote at the Meeting through polling paper or Ballot Form.
8. A member can opt for only single mode of voting i.e. either through e-voting or by Ballot Form. If a member casts vote by both modes, e-voting shall prevail over the Ballot shall be treated as invalid. The members who have cast their vote by remote e-voting ballot form may attend the meeting but shall not be entitled to cast their vote again.
9. Information and instructions including details of user ID and password relating to voting have been sent to the members through email. Members who do not receive email whose email addresses are not registered with the Company/RTA, may generate login credentials by following the instructions given in the "Notes" annexure part of the notice concerning the EGM.
10. The remote e-voting facility will be available during the following period:
a. Commencement of remote e-voting : 09:00 A.M. (IST) on Friday March 7, 2025
b. End of remote e-voting : 05:00 P.M. (IST) on Sunday March 9, 2025
The remote e-voting module shall be disabled by Big Share Services Private Limited for voting thereafter. The Members, whose names appear in the Register of Members / Beneficial Owners as on the record date (cut-off date) i.e. Monday, 30th March, 2025 may not cast their vote electronically.
11. Manner of registering / updating email with the Company/ Depositories:
a. For Demat Shareholders: Please update your email ID enableable with your respective Depository Participant (DP).
b. For Individual Demat Shareholders: Please update your email ID enableable with your respective Depository Participant (DP) which is mandatory while e-voting.
All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Big Share Services Private Limited through an email invest@bigshareonline.com at the toll free no. 0806219800.
For Nirmitee Robotics India Limited
Sd/-
Kartik Ekshath Shinde
Director (DIN: 02627131)
Date: Nagpur
Date: 12 February 2025

KANARA CONSUMER PRODUCTS LIMITED
(Formerly known as Kurian Limited)
CIN: U68100KA1962PLC001443
Regd. Office: # N-301, 3rd Floor, North Block, Manipal Centre, 47 Dickenson Road, Bangalore - 560 042.
Phone: 03606 92392, E-mail: secretary@manipal.com

NOTICE OF RECORD DATE RIGHTS ISSUE OF EQUITY SHARES

NOTICE is hereby given that pursuant to Section 51 of the Companies Act, 2013 read with rules made thereunder, the Board of Directors of the Company at its Meeting held on Thursday, 16th January 2025 approved to issue further shares by way of rights issue to the existing equity Shareholders in ratio of 1 equity for every 19 equity shares. Shareholders holding less than 19 equity shares will be offered 1 equity share and those Shareholders holding higher than 19 equity shares will be offered shares proportionately by rounding off the fraction on a right issue basis at face value of Rs. 10 each ranking pari passu in all aspects to the existing equity shareholders.
The Company has further fixed the record date as Friday, 21st February 2025 to determine the Shareholders eligible to receive the Letter of Offer for the Rights Issue.
The Rights Issue Offers Open on 27th February 2025 and Closes on 6th March 2025.
For KANARA CONSUMER PRODUCTS LIMITED
(Formerly known as Kurian Limited)
Date: 13-02-2025
Place: Bangalore
Sd/- Susheela
Company Secretary

TAI INDUSTRIES LIMITED
CIN: L02228MH1983PLC059695
Registered Office: Anand Building, 3rd Floor, SIA, Mira Chhatra Street, Kolkata - 700 016
Phone No: (033) 4941 6596, Fax: (033) 2249 7313
E-mail: info@taiind.com, Website: www.taiind.com

EXTRACT OF THE STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER 2024 (Rs. in Lakhs)

Sl. No.	Particulars	Quarter ended		Nine Months ended		Year Ended
		31 December 2024	30 September 2024	31 December 2023	31 December 2023	
1	Total Income from Operations	6,633.68	8,867.10	2,654.18	12,245.45	11,600.64
2	Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary Items)	47.44	84.02	9.35	156.09	119.84
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	47.44	84.02	9.35	156.09	119.84
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	30.61	61.68	9.35	110.52	77.08
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(4.27)	51.31	40.33	96.31	156.66
6	Paid up Equity Share Capital (₹ 10/- each)	600.00	600.00	600.00	600.00	600.00
7	Reserves (excluding Revaluation Reserves as shown in the Audited Balance Sheet of the previous year)	-	-	-	-	-2,409.20
8	Earnings Per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations) - Basic (₹)	0.51	1.03	0.16	1.84	1.28
9	Diluted (₹)	0.51	1.03	0.16	1.84	1.28

Note: 1 The above is an extract of the detailed form of Quarterly/ Nine Months ended Financial Results filed with BSE Limited under Regulation 33 of the SEBI (Listing and Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full form of the Quarterly/ Nine Months

